

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक-मभाप-1092/1570/(प्र.क्र.143/92)/20,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 1 जानेवारी 1993.

वाचा:- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मभाप-1087/14/सीआर-2/87/20, दिनांक
30 डिसेंबर 1987.

शासन निर्णय

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मभाप-1087/14/सीआर-2/87/20, दिनांक 30 डिसेंबर 1987 अन्वये अनुक्रमे राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांच्यासाठी मराठी भाषा परीक्षा नियम विहित करण्यात आले असून या नियमानुसार शासनाच्या राजपत्रित अधिका-यांना हे नियम अंमलात येण्याची तारीख किंवा त्यांच्या नेमणुकीची तारीख यापैकी जी नंतरची असेल त्या तारखेपासून दोन वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी निम्नस्तर परीक्षा आणि निम्नस्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून दोन वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी उच्चस्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे राजपत्रित अधिकारी/अराजपत्रित कर्मचारी विद्यमान नियमानुसार मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा अनुक्रमे दिनांक 30 डिसेंबर 1989 व दिनांक 30 डिसेंबर 1991 पर्यन्त उत्तीर्ण झालेले नाहीत अथवा मराठी भाषा परीक्षेच्या नियमावलीनुसार सूट मिळण्यास पात्र नाहीत त्यांच्या अनुक्रमे दिनांक 30 डिसेंबर 1989 व दिनांक 30 डिसेंबर 1991 नंतर देय असलेल्या वेतनवाढी रोखणे आवश्यक होते. परंतु काही मंत्रालयीन विभागातील व त्यांच्या नियंत्रणाखालील दुय्यम कार्यालयांतील जे अधिकारी व कर्मचारी मराठीच्या विहित परीक्षा दिनांक 30 डिसेंबर 1989 व दिनांक 30 डिसेंबर 1991 पर्यन्त उत्तीर्ण झालेले नाहीत अथवा नियमानुसार सूट मिळण्यास पात्र नाहीत अशांनाही त्यांच्या दिनांक 30 डिसेंबर 1989 व दिनांक 30 डिसेंबर 1991 नंतरच्या वेतनवाढी देण्यात आलेल्या आहेत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तरी जे अधिकारी/कर्मचारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण झाले नाहीत अथवा विहित नियमानुसार त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिल्याचे आदेश निर्गमित केलेले नाहीत अशा अधिका-यांना व कर्मचा-यांना अनुक्रमे दिनांक 30 डिसेंबर 1989 व 30 डिसेंबर 1991 नंतरच्या वेतनवाढी दिल्या असल्यास त्यांच्याकडून वेतनवाढीची दिलेली सर्व रक्कम वसूल करण्यात यावी असे आदेश देण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व मावाने,

अ.व. आम्बेरकर,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपाल यांचे सचिव,
शासन-रोटा-साप्रवि-एच-815(5,000-1-93)

(कृ.मा.प.)